

ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यावरील
दिवे हायमास्टचे न बसविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन परिपत्रक, क्रमांक: पदिदे -२०२१/प्र.क्र.३८/वित्त-२

बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४०० ००९.

तारीख: ०८ डिसेंबर, २०२१.

वाचा :-

- १) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. व्हीपीए-२०८५/सीआर-१९४०/२२,
दिनांक : ३० जानेवारी, १९९०
- २) ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र.बीजीटी-२६०३/प्र.क्र.१९९२
/पंरा-४, दिनांक : २२ सप्टेंबर, २००३.
- ३) ग्रामविकास विभाग, शासन परिपत्रक क्र. पदिदे-२०२१/प्र.क्र.२४/वित्त,
दिनांक : १५ नोव्हेंबर, २०२१

शासन परिपत्रक :-

ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील पथदिव्यांच्या विद्युत देयकावरील खर्च भागविण्यासाठी १००% अनुदान राज्य शासनाकडून देण्यात येते. तथापि पथदिव्यांच्या विद्युत देयकांवरील खर्चामध्ये मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे व महावितरण कंपनीकडून विद्युत देयकांच्या थकीत रक्कमाचा भरणा करण्याबाबत वारंवार या विभागाकडे तसेच ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. विद्युत देयकांच्या थकीत रक्कमा मोठ्या प्रमाणावर आहे.

२) मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यावरील दिव्यांवरील विद्युत देयकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बहुतांश ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीतील रस्त्यांवर हायमास्ट दिव्यांचा वापर करत असल्याने विद्युत देयकांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायतींनी रस्त्यावरील दिवाबत्तीसाठी विजेच्या वापरात काटकसर व बचत करून विद्युत देयकाची रक्कम नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याने ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील रस्त्यावरील दिवे हायमास्टचे न बसविण्याबाबत निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

३) ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील पथदिव्यांच्या विद्युत देयकाची रक्कम नियंत्रणात ठेवण्यासाठी विजेच्या वापरात बचत व काटकसर करणे आवश्यक असल्याने

रस्त्यावरील दिवे हायमास्टचे बसविण्यात येऊ नयेत असा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर बाब मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी सर्व संबंधितांना अवगत करावी.

४) जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना विविध योजनामधून अनुदान मंजूर करून वितरण करणा-या कार्यालय/विभाग यांनी सदर अनुदानातून हायमास्ट दिवे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यावर बसविण्यास मान्यता देण्यात येऊ नये व त्यासाठी कोणत्याही योजनेतील मंजूर अनुदानातून खर्च न करण्याच्या सूचना संबंधित कार्यालय/विभाग यांनी जिल्हा परिषद/ पंचायत समिती/ ग्रामपंचायतींना स्वतंत्र आदेश/ परिपत्रकान्वये द्याव्यात.

५) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यावरील दिव्यांच्या विज वापरात बचत करण्यासाठी दिवे एलईडीचे वापरण्यात यावेत तसेच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यावरील दिवे सौर ऊर्जावर आधारित करण्याबाबत प्रचलित शासन धोरण/ निर्णय विचारात घेऊन योजना राबविण्यात येऊन सदर योजनेस स्वतंत्रपणे विहित पध्दतीने शासनाची मान्यता घेण्यात.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२११२०८१७०४०७१०२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना. कि. कुदळ)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- २) मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई

- ३) मा.मंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा.राज्यमंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग
- ६) विभागीय आयुक्त (सर्व)
- ७) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- ८) सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/ कक्ष अधिकारी, ग्रामविकास विभाग
- ९) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद (सर्व)
- १०) गटविकास अधिकारी, पंचायत समिती सर्व (जिल्हा परिषदामार्फत)
- ११) ग्रामसेवक/ सरपंच, सर्व ग्रामपंचायत (जिल्हा परिषद/ गटविकास अधिकारी यांचेमार्फत)
- १२) निवड नस्ती (वित्त-२)